


अधिसूचना

गृह विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक : १७ ऑगस्ट, २००४.

मुंबई मोटार  
वाहन कर  
अधिनियम  
१९५८

क्रमांक एमटीए-१७०३/प्र.क्र.१६/परि-३, मुंबई मोटार वाहन कर अधिनियम, १९५८ (सन १९५८ या अधिनियम ६५) च्या कलम १३, पोट कलम-२ स्पष्टीकरण-२ खालील बाब क्रमांक ५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे, हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर या संस्थेच्या मालकीचे वाहन क्रमांक एमएच-०९-ए-८०५४ हे नोंदणी चिन्ह असलेले मोटार वाहन केवळ शैक्षणिक व सामाजिक हेतूसाठी वापरण्यात आले असल्याने, सदर वाहनाचा दिनांक १.६.२००० ते १.६.२००३ या कालावधीकरीता करमाफी देण्यात यावयाचे वाहन म्हणून अधिसूचित करित आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


  
(प्र. कृ. सगदेव)  
शासनाचे उपसचिव.

.....

क्रमांक एमटीए-१७०३/प्र.क्र.१६/परि-३,  
गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : १७ ऑगस्ट, २००४

प्रत, माहिती व कार्यवाहीसाठी

१. व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, चर्नीरोड, मुंबई यांस उपरोक्त अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-चार-ब मध्ये प्रसिध्द करून २५ प्रति या विभागास पाठविण्याची विनंती आहे.

  
(एस. एस. इनामदार)

कार्यासन अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन.

प्रत, माहितीसाठी सादर अग्रेषित -

१. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना माहितीसाठी व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
२. प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर, यांना सूचित करण्यात येते की, उपरोक्त वाहनाच्या अनुषंगाने संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन करमाफीचा कालावधी संपण्यापूर्वी पुरेशा आढाव्यासह पुढील प्रस्ताव शासनास दक्षतापूर्वक पाठवावा.
३. महालेखापाल-१, महाराष्ट्र, मुंबई.
४. वित्त विभाग, कार्यासन-व्यय-८, मंत्रालय, मुंबई-६२. ह्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. सीआर-५३८/२००४ व्यय-८, दिनांक २३.६.२००४ अन्वये सहमतीने निर्गमित
५. अध्यक्ष, हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर, नशेबंद-२३५/११-ई, ताराबाई पार्क, कोल्हापूर-४१६००२.
६. निवडनस्ती (कार्यासन-परिवहन-३)